

सन २००५-०६ ते २०१२-१३ या कालावधीतील राज्य
/ राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त एकूण १०५५
शिक्षकांना दोन आगाऊ वेतनवाढी मंजूर करणेबाबत.

महाराष्ट्र शासन

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शासन निर्णय क्रमांक- पीटीसी-२०१५/प्र.क्र. १५४/टीएनटी-४.

मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

दिनांक- २५ जानेवारी, २०१७.

- संदर्भ** - १) शासन निर्णय, शालेय शिक्षण व सेवा योजन विभाग,
क्र.पीटीसी १०८४/३०७२/साशि ३दि.३० एप्रिल, १९८४
- २) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,
क्र.पीटीसी/२००५/(२८९/२००५)/साशि-१, दि.२ जानेवारी, २००६
- ३) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,
क्र.पीटीसी/२००६/(२/२००६)/साशि-१, दि.२४ जानेवारी, २००६
- ४) शासन परिपत्रक, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,
क्र.पीटीसी/२००६/(१/२००६)/साशि-१, दि.२८ ऑगस्ट, २००६
- ५) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,
क्र.पीटीसी/२००६/(२४५/२००६)/साशि-१, दि.२ जानेवारी, २००७
- ६) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,
क्र.पीटीसी/२००६/(२५०/२००६)/साशि-१, दि.२५ जानेवारी, २००७
- ७) शासन परिपत्रक, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,
क्र.पीटीसी/२००६/(२४६/२००६)/साशि-१, दि.२९ ऑगस्ट, २००७
- ८) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,
क्र.पीटीसी/२००७/(२०४/२००७)/साशि-१, दि.२ जानेवारी, २००८
- ९) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,
क्र.पीटीसी/२००७/(२१३/२००७)/साशि-१, दि.३० एप्रिल, २००८
- १०) शासन परिपत्रक, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,
क्र.पीटीसी/२००७/(२१४/२००७)/साशि-१, दि.८ ऑगस्ट, २००८
- ११) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,
क्र.पीटीसी/२००८/(१२५/२००८)/साशि-१, दि.१ जानेवारी, २००९.
- १२) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,
क्र.पीटीसी/२००९/(०४/२००९)/साशि-१, दि.२३ जानेवारी, २००९
- १३) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,
क्र.सवेआ/१००८/(५२१/२००८)/माशि-२, दि.१२ जून, २००९
- १४) शासन परिपत्रक सामान्य प्रशासन विभाग
क्र.आवावे १००९/प्र.क्र.८७/०९/आठ दि.३.७.२००९
- १५) शासन परिपत्रक, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,
क्र.पीटीसी/२००८/(१२२/२००८)/साशि-१, दि.३१ ऑगस्ट, २००९

- १६) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,
क्र.पीटीसी/२००९६/(९७/२००९)/साशि-१, दि.२ जानेवारी, २०१०
- १७) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,
क्र.पीटीसी/२००९/(५९/२००९)/साशि-१, दि.४ फेब्रुवारी, २०१०
- १८) शासन परिपत्रक, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,
क्र.पीटीसी/२०१०/(१/२०१०)/साशि-१, दि.२४ ऑगस्ट, २०१०
- १९) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,
क्र.पीटीसी/२०१०/(११४/२०१०)/साशि-१, दि.२५ जानेवारी, २०११
- २०) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,
क्र.पीटीसी/२०११/(२/२०११)/साशि-१, दि.२५ जानेवारी, २०११
- २१) शासन परिपत्रक, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,
क्र.पीटीसी/२०११/(२/२०११)/साशि-१, दि.१६ ऑगस्ट, २०११
- २२) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,
क्र.पीटीसी/२०११/(१३०/२००६)/साशि-१, दि.२ जानेवारी, २०१२
- २३) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,
क्र.पीटीसी/२०१२/(३/२०१२)/साशि-१, दि.२५ जानेवारी, २०१२
- २४) शासन परिपत्रक, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,
क्र.पीटीसी/२०१२/(२/२०१२)/साशि-१, दि.१४ ऑगस्ट, २०१२
- २५) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,
क्र.पीटीसी/२०१२/(१३६/२०१२)/साशि-१, दि.२ जानेवारी, २०१३
- २६) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,
क्र.पीटीसी/२०१३/(५/२०१३)/साशि-१, दि.२४ जानेवारी, २०१३
- २७) शासन परिपत्रक, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,
क्र.पीटीसी/२०१३/(६/२०१३)/साशि-१, दि.१९ ऑगस्ट, २०१३
- २८) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग,
क्र. संकीर्ण २०१२/सं.क्र.२४८/१२/ टीएनटी-२, दि.४ सप्टेंबर, २०१४
- २९) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्र.पीटीसी-२०१५/
प्र.क्र.१५४/टीएनटी-४, दिनांक १ फेब्रुवारी, २०१६.
- ३०) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्र.पीटीसी-२०१५/
प्र.क्र.१५४/टीएनटी-४, दिनांक २८ एप्रिल, २०१६.
- ३१) शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्र.पीटीसी-२०१५/
प्र.क्र.१५४/टीएनटी-४, दिनांक १६ सप्टेंबर, २०१६.

प्रस्तावना :-

राज्य /राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना दि.३०.४.१९८४ च्या शासन निर्णयानुसार दोन आगाऊ वेतनवाढी अनुज्ञेय होत्या. सहावा वेतन आयोग राज्यात शासकीय कर्मचाऱ्यांना दि.१.४.२००९ च्या शासन निर्णयान्वये लागू झाला. सहावा वेतन आयोग लागू केल्यानंतर त्यामधील तरतूदीनुसार आगाऊ

वेतनवाढी देण्याची योजना लागू करण्यात आली नाही. शिक्षकांना सहावा वेतन आयोग दि.१२.६.२००९ च्या शासन निर्णयान्वये लागू करण्यात आला.राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना आगाऊ वेतनवाढी देण्याबाबत, सामान्य प्रशासन विभागाने अद्याप निर्णय घेतलेला नाही. आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना ठोक रक्कम रु.१,००,०००/- (रु.एक लाख फक्त) अदा करण्याबाबतचा निर्णय शासनाने जाणीवपूर्वक घेतला व त्यानुसार संदर्भाधीन क्रमांक १ येथील दि.३०.४.१९८४ चा शासन निर्णय अधिक्रमित करून, सन २०१३-१४ या आर्थिक वर्षामध्ये तसेच त्यानंतरच्या वर्षामध्ये राज्य / राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षकांना वेतनवाढी ऐवजी प्रोत्साहनात्मक रक्कम म्हणून रु.१,००,०००/- (रु.एक लाख फक्त) इतकी ठोक रक्कम अदा करण्यास संदर्भाधीन क्रमांक २८ येथील दि.४.९.२०१४ च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली. दरम्यानच्या काळात शिक्षक पुरस्कार जाहीर करण्याबाबतच्या शासन निर्णयामध्ये आगाऊ वेतन वाढीबाबत सुधारीत निर्णय न झाल्याने पूर्वीप्रमाणेच दोन आगाऊ वेतनवाढी मंजूरी बाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आले.

सन २००५-०६ ते सन २०१२-१३ या काळातील राज्य/राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांना आगाऊ वेतनवाढी न मिळाल्याने मा.उच्च न्यायालय, खंडपीठ नागपूर येथे श्री.दिलीप कळमकर व इतर १८ विरुद्ध महाराष्ट्र शासन, श्रीमती मनीषा महात्मे आणि इतर १० विरुद्ध महाराष्ट्र शासन तसेच श्री.सुरेश भोवटे आणि इतर ७ विरुद्ध महाराष्ट्र शासन अशा एकूण ३८ याचिकाकर्त्यांनी अनुक्रमे याचिका क्र.१९४/१४, ५४३०/१४ व ६११६/१४ दाखल केल्या. सदरहू तीनही याचिकासंदर्भात मा.उच्च न्यायालयाने एकत्रितरित्या दि.१६.१२.२०१४ च्या आदेशान्वये याचिकाकर्त्यांना आगाऊ वेतनवाढीची रक्कम सहा महिन्यांच्या आत अदा करण्याचे आदेश पारित करून रिट याचिका निकाली काढल्या.

तथापि सदर निकालानंतर विहीत मुदतीत कार्यवाही न झाल्यामुळे दाखल अवमान याचिका क्र.२४३/१५, २६१/१५ व २५८/१५ च्या अनुषंगाने सामान्य प्रशासन विभागाच्या दि.२७.२.२००९ च्या शासन निर्णयातील शिफारस क्र.३.२४ च्या अधिन राहून सन २००५-०६ ते सन २०१२-१३ या कालावधीतील पुरस्कार प्राप्त शिक्षकांना आगाऊ वेतनवाढी अदा करणेबाबत शासन निर्णय दि.१.२.२०१६ रोजी निर्गमित करण्यात आला. तथापि या शिफारसीच्या अनुषंगाने शासनाने आर्थिक भार विचारात घेता सामान्य प्रशासन विभागामार्फत अंतीम निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे आगाऊ वेतनवाढी देण्याबाबत तरतूद अस्तित्वात नसल्याची बाब निदर्शनास आणण्यासाठी मा.उच्च न्यायालय,खंडपीठ नागपूर येथे दि.१५.३.२०१६ रोजी पुनर्विलोकन याचिका क्र.५९३/२०१६ दाखल करण्यात आली. सदर पुनर्विलोकन याचिकेवर दि.२९.३.२०१६ रोजी सुनावणी होऊन प्रस्तुत प्रकरणी दि.४.९.२०१४ पूर्वी निर्णय न घेतल्यामुळे पुनर्विलोकन याचिका फेटाळण्यात आली. हा विषय शालेय शिक्षण विभाग, वित्त विभाग व सामान्य प्रशासन विभाग या विभागाशी संबंधीत असल्याने दि.२३.५.२०१६ रोजी मा.मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीमध्ये सदर विषय मांडण्यात आला.

पाचव्या वेतन आयोगातील वेतनश्रेणीनुसार आगाऊ वेतनवाढी पोटी फरकाची रक्कम अदा करण्यासंदर्भात संदर्भाधीन दि.२८ एप्रिल,२०१६ च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली. तथापि पाचव्या वेतन आयोगातील मंजूर वेतनश्रेणी ऐवजी सहाव्या वेतन अयोगातील वेतनश्रेणीमध्ये देण्याचे आदेश मा.न्यायालयाने दिल्यामुळे शासनाने दि.२८.४.२०१६ चा शासन निर्णय दि.१६.९.२०१६ च्या शासन निर्णयान्वये रद्द केला.

दरम्यान च्या काळात मूळ याचिकांचे संदर्भात मा.उच्च न्यायालयाच्या दि.१६.१२.२०१४ च्या आदेशांचे पालन न झाल्याने याचिकाकर्त्यांनी मा.उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठ येथे अवमान याचिका क्र.१९/२०१६ व २०/२०१६ दाखल करण्यात आल्या.

सदरहू अवमान याचिका क्र.१९/१६ व २०/१६ चे संदर्भात मा.उच्च न्यायालय, खंडपीठ नागपूर येथे दि.६.१०.२०१६ रोजी सुनावणी झाली. सदर सुनावणीचे वेळी याचिकाकर्त्या ३८ शिक्षकांना दोन आगाऊ वेतनवाढी पोटी देय फरकाच्या रकमा धनादेशाद्वारे अदा करण्यात आल्या व त्याबाबतचा तपशील/माहिती मा.उच्च न्यायालयास सादर करण्यात आली. त्याचप्रमाणे मा.उच्च न्यायालयाने दि.६.१०.२०१६ रोजी पारित केलेल्या आदेशास अनुसरून संबंधित विभागाच्या प्रधान सचिवांसह मा.मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली पुनः दि.२४.११.२०१६ रोजी बैठक संपन्न झाली. सदरहू बैठकीमध्ये मा. उच्च न्यायालयाचे निर्देशानुसार सन २००५-०६ ते सन २०१२-१३ या कालावधीतील आदर्श पुरस्कार प्राप्त एकूण १०५५ शिक्षकांपैकी आगाऊ वेतनवाढी मंजूर न झालेल्या उर्वरीत ७६२ (१०५५-२९३) शिक्षकांना दोन आगाऊ वेतनवाढी मंजूर करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय:-

सन २००५-०६ ते सन २०१२-१३ या कालावधीतील राज्य/राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षकांना वेतनवाढी देण्याबाबत शासन खालीलप्रमाणे आदेश देत आहे :-

(अ) सन २००५-०६ ते सन २०१२-१३ या कालावधीतील राष्ट्रीय/राज्य पुरस्कार प्राप्त एकूण १०५५ शिक्षकांपैकी शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या पुरस्काराबाबतच्या शासन निर्णयानुसार ३८ पुरस्कार प्राप्त शिक्षकांना दि.३०.९.२०१६ च्या पत्रान्वये दोन आगाऊ वेतनवाढी मंजूर करण्यात आल्या आहेत. या कार्यवाहीस शासन कार्यांतर मंजूरी देत आहे.

(ब) वरील " अ " नमूद केलेले ३८ शिक्षक वगळून ज्या अन्य २५५ शिक्षकांना शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या पुरस्काराबाबतच्या शासन निर्णयानुसार यापूर्वीच दोन आगाऊ वेतनवाढी देण्यात आल्या आहेत या कार्यवाहीस या शासन निर्णयान्वये कार्यांतर मंजूरी देत आहे.

(क) १०५५ पुरस्कार प्राप्त शिक्षकांपैकी उर्वरीत ७६२ शिक्षकांना सन २००५-०६ ते सन २०१२-१३ कालावधीतील निर्गमित केलेल्या पुरस्काराबाबतच्या शासन निर्णयानुसार सहाव्या वेतन आयोगाच्या वेतनश्रेणीनुसार दोन आगाऊ वेतनवाढी देण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

२. उपरोक्त प्रस्तावाचे अनुषंगाने येणारा खर्च संबंधित शिक्षकांचे वेतन ज्या लेखाशिर्षाखाली खर्ची टाकण्यात येते त्या लेखाशिर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा व सन २०१६-१७ च्या मंजूर तरतूदीतून भागविण्यात यावा.

३. सदर शासन निर्णय आदर्श शिक्षक योजनेखालील पुरस्कारासाठी पात्र ठरलेल्या सन २००५-०६ ते सन २०१२-१३ या कालावधीतील केवळ पुरस्कार प्राप्त शिक्षकांना लागू राहिल. सदर शासन निर्णय हा कोणत्याही परिस्थितीत पूर्वोदाहरण म्हणून लागू करता येणार नाही.

४. सदर पुरस्कार प्राप्त शिक्षकांना वेतनवाढी अथवा वेतनाची रक्कम दोनदा अदा केली जाणार नाही याची दक्षता संबंधित आहरण व संवितरण अधिकारी यांनी घ्यावी.

५. सदर शासन निर्णय वित्त विभाग तसेच सामान्य प्रशासन विभागाच्या मान्यतेने त्यांच्या अनौपचारिक संदर्भ अनुक्रमे क्र.७६५/व्यय-५ दि.२२.१२.२०१६ व क्र. २२/२०१७/८ दि.१७.१.२०१७ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.

६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१७०१२५१७३११३७५२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने.

(राजेंद्र पवार)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता) महाराष्ट्र, १ / २, मुंबई / नागपूर.
- २) महालेखापाल (लेखा परीक्षा) महाराष्ट्र, १ / २, मुंबई/नागपूर.
- ३) आयुक्त (शिक्षण), महाराष्ट्र राज्य, पुणे.
- ४) शिक्षण संचालक, (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे.
- ५) शिक्षण संचालक, (प्राथमिक) महाराष्ट्र राज्य, पुणे.
- ६) मा.मुख्य सचिव यांचे उपसचिव, मा.मुख्य सचिव कार्यालय, मंत्रालय, मुंबई.
- ७) सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक
- ८) निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई.
- ९) संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई.
- १०) मुख्य लेखापरीक्षक, स्थानिक निधी लेखा, कोकणभवन, नवी मुंबई.
- ११) अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
- १२) सर्व जिल्हा कोषागार अधिकारी
- १३) शिक्षण निरीक्षक, बृहन्मुंबई (पश्चिम/उत्तर/दक्षिण)
- १४) सर्व शिक्षणाधिकारी (प्राथमिक /माध्यमिक), जिल्हा परिषद.
- १५) सर्व अधीक्षक, वेतन पथक (प्राथमिक / माध्यमिक)
- १६) मा.मंत्री, शालेय शिक्षण विभाग यांचे खाजगी सचिव
- १७) मा.प्रधान सचिव , शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांचे स्वीय सहाय्यक
- १८) सर्व कार्यासने, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई
- १९) कार्यासन व्यय-५, वित्त विभाग , मंत्रालय, मुंबई.
- २०) कार्यासन - ८, सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई.
- २१) निवड नस्ती, टीएनटी-४.